



BSE • NSE • EQUITY & DERIVATIVES

Enhancing Fortunes. Enriching Lives. CURRENCY DERIVATIVES • DP-CDSL

Date: 9th September 2022

National Stock Exchange of India Ltd, Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, BandraKurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Name: Inventure

BSE Ltd.

Department of Corporate Services P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 533506

Sub: Newspaper Advertisement- Dispatch of Notice of 27th Annual General Meeting and the Annual Report of the Company for the Year 2021-2022

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation30and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith copies of newspaper advertisement published in Free Press Journal and Navshakti Express regarding Notice of Annual General Meeting and the Annual Report of the Company for the Financial Year 2021-2022 in compliance with Circular Dated April 8, 2020, April 13, 2020 and May 05, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021 and May 20, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022.

The above information will be available on website the Company i.e. www.inventuregrowth.com

Kindly take the same on record.

Thanks & Regards,

For Inventure Grov

Bhavi R. Gandhi

(Company Secretary)

⋈ BIZ BULLETIN

NCLAT sets aside insolvency proceedings against Mack Star

Appellate tribunal NCLAT has set aside insolvency proceedings against Mack Star Marketing initiated by the NCLT Mumbai after observing that the term-loan provided by Yes Bank to it was an "eye-wash" and collusive in nature".

IndiGo co-founder, wife sell 10.6 mn shares in bulk deals

Interglobe Aviation co-founder Rakesh Gangwal and his wife Shobha Gangwal sold 10.59 mln shares of the company for a price ranging from 1,886.47 rupees a share to 1,901.34 rupees through bulk deals on the National Stock Exchange on Thursday. Earlier, Gangwal was reported to be looking to raise about Rs 20 bln through sale of 10.8 mln shares on Thursday at around 1,850 rupees a share.

HDFC Bank raises ₹3,000 cr from bonds

Private sector lender HDFC Bank on Thursday said it has mobilised Rs 3,000 crore from bonds to fund business growth. The bank issued and allotted bonds to investors on a private placement basis on Thursday, HDFC Bank said in a regulatory

FLFL gets three months extension for holding AGM

Future Lifestyle Fashions Ltd (FLFL) on Thursday said it has received a three-month extension from the Registrar of Companies for holding its Annual General Meeting. The Future group firm has received a letter from the Registrar of Companies - Mumbai, Maharashtra, on Thursday, granting an extension for a period of three months for holding the AGM till December 31, 2022, the company said in a statement.

Thyssenkrupp arm bags \$75 mn EPC order from IOC

Thyssenkrupp Industrial Solutions India on Thursday said it has bagged a USD 75million EPC contract from oil major Indian Oil Corporation to construct a catalytic dewaxing unit (CDWU) at its Baroda refinery in Gujarat. The proposed CDW unit will have an annual capacity of a 270-kilo tonne, a statement from the German company said.

Wow! Momo Foods raises ₹125 cr from OAKS Asset Mgmt

Quick service restaurant chain Wow! Momo Foods on Thursday said it has raised Rs 125 crore from OAKS Asset Management. The firm, which operates three brands --Wow! Momo, Wow! China and Wow! Chicken, said the funding is "part of a two tranche-raise with the second one being planned with another VC Fund".

Adani's open offer for NDTV shares to begin on Oct 17

The date for tendering of shares by shareholders of NDTV to the Adani Group in pursuant to their open offer is fixed at October 17.

The Adani Group has made an open offer for 26 per cent stake in the satellite channel company NDTV at Rs 294 per share with a face value of Rs 4.

The total outlay for Adani group for 26 per cent acquisition will be about Rs 492

The open offer for 16,762,530 equity shares, representing 26 per cent of NDTV was made by Adani group's Vishvapradhan Commercial Private Ltd (VCPL) along with AMG Media Networks Ltd and Adani Enterprises Ltd.

The last date for tendering of shares by NDTV shareholders is November 1. cent stake in the latter.



The last date of communicating the rejection/acceptance and completion of payment of consideration or return of Equity shares to the public shareholders is November 16.

The open offer was triggered after VCPL that holds 1,990,000 warrants of RRPR Holding Private Ltd, the investment company of NDTV promoters Prannoy Roy and Radhika Roy, entitling it to convert them into 99.99 per

part, resulting in acquisition control of RRPR Holding -- 1,990,000 equity shares or 99.50 per cent.

RRPR Holding holds 29.18 per cent stake in NDTV that has three national television channels. This triggered the issue of open offer to acquire shares of NDTV from the public as per SEBI's (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011.

According to the Adani Group, the RRPR Holding has not completed the requisite corporate actions to convert the share warrants into equity shares.

Meanwhile the shares of NDTV that galloped to Rs 567.85 since August 23 when the Adani Group announced its decision to convert the share warrants into equity in RRPR Holding, is on the downslide now hitting the lower cir-

Tata Play accused of not passing input tax credit worth ₹4.5 bn

AGENCIES / New Delhi

The top direct to home service provider Tata Play Ltd has profiteered 4.50 bln rupees by not passing on input tax credit, National Anti-profiteering Authority said in an order dated Aug 29.

The authority has found that the company, formerly known as Tata Sky Ltd, has profiteered the amount during the period Jul 1, 2017 to Jan 31, 2019 from its cus-

mechanism under the goods and service tax regime to avoid cascading of taxes.

Input tax credit is a

As per the order, the company has to pay the profiteered amount di-



vided equally between central and state consumer welfare funds in accordance with the GCST Rules 2017.

Along with this, Tata Play has to pay an 18% interest on the amount, calculated from the date the money was profiteered till it is deposited in the welfare schemes.

The amount has to be deposited within three months of the date of the order, the anti-profiteering watchdog said. The Anti-profiteering

Authority, set up in 2017, comes under the finance ministry and was established under Section 171 of the CGST Act. The authority was set

up to check profiteering by suppliers, registered under GST, and suppliers charging higher prices. The role of the authority also includes recommending punitive action

Fuel consumption up 16% on higher diesel, petrol demand

India's consumption of petroleum products in August rose 16.3% year-on-year to 17.81 mln tn, according to data released by the Petroleum Planning and Analysis Cell of the oil ministry. The increase was largely driven by higher transportation fuel demand. In the yearago period, petroleum product sales were subdued as the country was just emerging from the devastating second wave of the COVID-19 pandemic.

Sequentially, however, consumption of petroleum products was higher by just 1.1% in August, as monsoon rains dented diesel demand. Fuel consumption usually drops a bit during the rainy season as demand from sectors such as transportation, agriculture, construction, and road building gets suppressed to an extent in large parts of the country.



seen as a proxy for oil demand. Demand for petroleum products has been robust in the country ever since COVID-related curbs were withdrawn. Petrol and diesel consumption in India, the world's thirdlargest consumer of crude oil, are back at pre-pandemic levels.

In August, diesel consumption rose 13% on year to 6.34 mln tn. Sequentially, diesel consumption was down 4.5%. Diesel accounts for close to 40% of the total volume of petroleum products con-

Aug auto retail sales up 8% on year, but still below pre-Covid-19 level

Auto retail sales in India grew 8.3% on year in August due to improved production and demand during the month that also marked the start of festival season However, the overall sales are still be-

low the pre-pandemic level during the month when Ganesh Chaturthi, considered auspicious for purchases, was celebrated. Compared with August 2019, auto retail sales were down 7.5%.

Dealerships across the country sold 1.52 mln vehicles in August, compared to 1.41 mln vehicles in the year-ago period and 1.64 mln vehicles in August 2019, according to data from the Federation of Automobile Dealers Associations.

The festival season sales in India usually start with the Onam season in Kerala in the mid of August and runs till



Bhai Dooj towards November.

"While dealers anticipated good Ganesh Chaturthi in August, the results thus far has not been encouraging," FADA President Manish Raj Singhania. "In spite of good monsoons, festive season began with a dampener during Ganpati." On a year-on-year basis, all the segments, barring tractors, recorded growth during the period. The passenger vehicles segment saw sales increase 6.5%

The commercial vehicles segment continued its momentum with a 24% onyear growth to 67,158 units. Three-wheeler sales jumped 83.14% to 56,313 units, with electric passenger Riskshaw more than doubling its sales and contributing half of the segment's numbers.

However, tractor retail sales continued to decline in double-digits for the second consecutive month as uneven rainfall resulted in lower kharif sowing during the season. Though the festival season sales had a shaky start, dealers continue to anticipate strong sales during Navratri and Diwali following improvement in supply.

"With easing of supply, PV (passenger vehcile) segment will definitely see the best ever festivities (Navratri and Diwali) in last one decade," the industry body said in a statement.

Tata Power arm to set up 100-MW solar power plant for Viraj Profile

Tata Power Co Ltd's subsidiary Tata Power Renewable Energy Ltd has collaborated with the Indian stainless steel manufacturer,

Viraj Profile Pvt Ltd, to set up a 100 MW captive solar plant at Nandgaon in Nasik, Maharashtra, and it will power Viraj Profile's plant at Tarapur in Maharashtra, according to an exchange

The plant is expected to generate about 200 mln units of energy and offset approximately 170.43 mln kg of carbon dioxide annually. As per captive generation rules, Tata Power will own 74% of the generation, while Viraj Profile will own the remaining 26%

FORM NO. 16

[See Regulation 34 (3)]

BY ALL PREMISES MODE

EXHIBIT NO. 11

..CERTIFICATE HOLDER

sources will be reduced by approximately 50%. The project will and maintenance of this captive solar power plant. Viraj Profile get commissioned by July 2023. aims to fulfil its energy require-Tata Power Renewable Energy ment completely through green energy in the next three years.

CABOT INDIA LIMITED

Regd. Office: Kesar Solitaire, 12th Floor, Plot No. 5, Sector No. 19,
Palm Beach Road, Sanpada, Navi Mumbai 400705.

NOTICE OF THE FIFTY NINTH (59TH) ANNUAL GENERAL MEETING OF CABOT INDIA LIMITED AND INFORMATION ON REMOTE E-VOTING

- 1. NOTICE is hereby given that 59th Annual General Meeting (AGM) of Cabot India Limited will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Thursday, September 29, 2022 at 10:00 A.M. IST in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with General Circular No. 14/2020 17/2020, 20/2020, dated April 08, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 General Circular No. 2/2021 dated January 13, 2021; General Circular no 02/2022 dated May 05, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") collectively referred to as "relevant" circulars", to transact the business set out in the Notice calling the AGM
- 2. Pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act. 2013 read with the Rules made thereunder, electronic copies of the Notice convening AGM and the Annual Report of the Company for Financial Year 2021 -2022 have been sent by electronic mail to all those Shareholders of the Compan whose email address are registered with the Company's Registrar and Transfer Agent viz. Link Intime Private Limited / Depository Participant Company has also sent physical copy of Annual Report to the Shareholder whose email address were not registered.
- 3. The said documents are also uploaded on the website of Link Intime India Pvt. Ltd. at https://linkintime.co.in/. However, in case a Member wishes to receive a soft copy of the documents, he / she may send a letter or an e – mail to enotices@linkintime.co.in or amritatiwari@cabotcorp.com duly quoting his / her DPID and Client ID or Folio No. as the case may be to enable $the \ Company's \ Registrar \ and \ Transfer \ Agent \ to \ comply \ with \ his \ / \ her \ request.$ 4. The Members will be able to attend the AGM through VC / OAVM or view the live webcast at https://instameet.linkintime.co.in. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorun

under Section 103 of the Companies Act, 2013. 5. Manner of registering / updating email addresses:

(a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email addresses with the Company, are requested to register / update the same by clicking on: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html or by writing to Link and AADHAR card at: instameet@linkintime.co.in or to the Company at amrita.tiwari@cabotcorp.com

(b) Members holding shares in dematerialized mode, who have not registered / updated their email addresses with their Depository Participants, are requested to register / update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat accounts.

6. Manner of casting vote(s) through e-voting:

(a) Company is providing the facility of remote e-Voting to its Members in respect of the husiness to be transacted at the AGM. For this nurnose, it has appointed Link Intime India Private Limited to facilitate voting through electronic means. Accordingly, the facility of casting votes by a Member using remote e-Voting system before the AGM will be provided by CDSL at its website https://instavote.linkintime.co.in. The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of e-Voting	9:00 a.m., IST Saturday, September 24, 2022
End of e-Voting	5.00 p.m., Wednesday, September 28, 2022
	[Remote e-voting module shall be disabled
	post this date]

During this period, Members holding shares either in physical form or dematerialized form as on Thursday, 22nd September 2022 ('Cut-Off date' may cast their vote by remote e-Voting before the AGM.

(b) The facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM ("InstaMeet") and Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM. (c) The login credentials for casting votes through e-voting have been made available to the members through email notice. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company / Link Intime / Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of AGM.

Members will be able to attend the AGM through VC / OAVM and vote during the AGM by logging on the website of Link Intime at https://instameet.linkintime.co.in/ using their secured login credentials as mentioned in the Notes to the Notice of AGM.

MEMBERS ARE REQUESTED TO CAREFULLY READ ALL THE NOTES SET OUT IN THE NOTICE OF THE AGM AND IN PARTICULAR, INSTRUCTIONS FOR JOINING THE AGM, MANNER OF CASTING VOTE THROUGH REMOTE E-VOTING BEFORE OR DURING THE AGM In case shareholders/members have any queries regarding login/ e-voting

ney may send an email to instameet@linkintime.co.in or contact on:

Tel: **022-49186175**. By the Order of the Board of Directors

For Cabot India Limited

Amrita Tiwar Place: Mumbai

Inventure

Mumbai: 400069; CIN: L65990MH1995PLC089838 Email: investorgrievancies@inventuregrowth.com, Website: www.inventuregrowth.com

NOTICE OF THE 27TH ANNUAL GENERAL MEETING ("AGM"), REMOTE E-VOTING FACILITY AND

CUT OFF DATE

September, 2022 at 11:30A.M. through two-way Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set forth in the Notice for the 27th AGM.

 $Companies\ are\ allowed\ to\ hold\ AGM\ through\ VC\ /\ OAVM,\ without\ physical$ presence of the Shareholders at a common venue. In compliance with the aforesaid Circulars and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022, the Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for the FY 2021-22 by email

exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com Pursuant to Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management and Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, and the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide remote e-voting facility to all

All the members are informed that: The cut-off date for determining the eligibility of Members to vote is 23 September, 2022;

Persons whose names are recorded in the register of members beneficial owners as on the cut-off date shall be entitled to vote using the remote e-voting facility or at the AGM;

of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date, 23rd September, 2022, may obtain the login ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in However, if such shareholder is already registered with LIIPL for remote e-Voting, then the existing User ID and Password can be used for casting the vote.

The remote e-voting shall remain open for a period of 3 days commencing from 27th September, 2022, 10.00 A.M to 29th September, 2022, 5.00 P.M

E-voting shall not be allowed beyond 05:00 P.M. on 29th September 2022. The remote e-voting module will be disabled by LIIPL after 05:00 $\,$ P.M. IST on 29th September, 2022 and once the vote on the resolution is cast

Resolutions through remote e-Voting, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM.

The Company has appointed Mr. Dharmesh Zaveri, Practicing Company Secretaries, Mumbai as the Scrutinizer to scrutinize the e-voting

webcast of the same provided by LIIPL at https://instameet.linkintime.co.in In case Members have any gueries regarding remote e-Voting / e-Voting during the AGM, they may address the same to enotices@linkintime.co.ir or Call +91 (022)49186000.

Place: Mumbai

Date: 9th September 2022

INVENTURE GROWTH AND SECURITIES LIMITED

Registered Office: Viraj Tower, 2nd Floor, Western Express Highway Andheri (East),

Tel. No. 91-22-7114 8500, Fax No. 91-22-7114 8511

Notice is hereby given that the 27th AGM of the shareholders of Inventure Growth & Securities Limited (the "Company") will be held on Friday, 30th

In compliance with Circular April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021 and May 20, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India

on 8th September, 2022, to all shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participants as on 3rd September 2022. Shareholders may note that the Notice of the AGM along with the Annual Report, instructions for remote e-voting and participation in the AGM through VC / OAVM are also made available on the website of the Company at www.inventuregrowth.com and websites of the stock

Administration) Rules, 2014, Regulation 44 of Securities and Exchange itsmembers to cast their vote electronically on all resolutions as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system platform (remote e-Voting) provided by Link Intime India Private Limited ("LIIPL")

Any person, who acquires shares of the Company and becomes a member

by amember, he / she shall not be allowed to change it subsequently; Only those Members/ shareholders, who will be present in the AGM

through VC/OAVM facility and have not casted their vote on the

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM but shall not been titled to cast their vote again;

process and voting at the AGM in a fair and transparent manner; Nembers will be able to attend the AGM through V C / OAVM or view the live

For Inventure Growth & Securities Limited

Bhavi R. Gandhi The Concerned SocietyRECOV Company Secretary **BMC** Authority

With the commissioning of the plant, Viraj Profile's dependability

on non-renewable power re-

DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II AT MUMBAI 3rd Floor, Colaba, Telephone Bhavan, Colaba Market

Mumbai-400 005

UNDER RULE 48 OF THE SECOND SCHEDULE TO THE INCOME

M/S. SNEHAL GEMS PVT. LTD. & ORS....CERTIFICATE DEBTORS

WARRANT OF ATTACHMENT OF IMMOVABLE PROPERTY

TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS &

BANKRUPTCY ACT, 1993

CD 1 - M/S. SNEHAL GEMS PVT. LTD.

A/32, Virvani Industrial Estate,

Gala No. 126, Building No. 26,

CD 2 - MR. PRADEEP LALCHAND BOTHRA

1st Floor, Mittal Industrial Estate,

29, New Sapnil, 13, Kanti Nagar,

Andheri (East), Mumbai-400 059

Lokhandwala Township Complex

Kandivali East, Mumbai-400 101

MR. CHAMANLAL V. AWTANEY

E-2002/2101, Whispering Palms,

CD 5 - MRS. DEEPA CHAMANLAL AWTANEY

Lokhandwala Township Complex

E-2002/2101, Whispering Palms,

402/404-A. Rivera CHS Ltd.

402/404-A, Rivera CHS Ltd.,

CD 3 - MS. VANITA CHAMANLAL AWTANEY

402/404-A, Rivera CHS Ltd.,

Also at

Also at

Also at

1st Floor, Western Express Highway,

Marol Naka, Andheri (E), Mumbai-400 059.

Akurli Road, Kandivali (East), Mumbai-400 101.

E-2002/2101, Whispering Palms, Akruli Road,

Akurli Road, Kandivali (East), Mumbai-400 101.

Akruli Road, Kandivali East, Mumbai-400 101.

Akurli Road, Kandivali (East), Mumbai-400 101.

Akruli Road, Kandivali East, Mumbai-400 101.

Whereas (C.D's) M/S. SNEHAL GEMS PVT. LTD. AND ORS. have

failed to pay the sum Rs. 5,06,53,953.06 (Rupees Five Crore Six

Lakh Fifty Three Thousand Nine Hundred Fifty Three and Paise Six

Only) along with future interest @ 12% per annum simple w.e.f.

21.02.2022 till recovery from the Certificate Debtors drawn up by

It is ordered that you the Certificate Debtor as set forth are hereby

prohibited and restrained until further order of the undersigned from

transferring or charging the under mentioned property, in any way,

and that all persons be, and that they are hereby prohibited from

You are required to appear before the Recovery Officer, recovery

SPECIFICATION OF PROPERTY

1) Office/s No. 105, 106 and 108 on the 1st floor admeasuring 293

sq.ft., and 373 sq.ft. (carpet area) respectively in the building

known as "Jeans World" situated at Plot No. U No. 3, Survey Sheet

No. 69, Ulhasnagar-421 005, Dist. Thane CTS No. 24805, Sub-

each (carpet area) respectively in the building known as "Jeans

World", situated at Plot No. U No. 3, Survey Sheet No. 69,

Ulhasnagar-421005, Dist. Thane, CTS No. 24805, Sub-District

Given under my hand and seal of the Tribunal on this date 17th of

FICER.

2) Office No. 201 and 202 on the 2nd Floor, admeasuring 373 sq.ft.

A/32, Virvani Industrial Estate, 1st Floor, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai-400 063.
4) Gala No. 126, Building No. 26, 1st Floor, Mittal Industrial Estate,

Marol Naka, Andheri (E), Mumbai-400 059.

the Presiding Officer, Debts Recover Tribunal No. 2, Mumbai.

taking any benefit under such transfer or change.

Tribunal No. 2, Mumbai 22.09.22 at 12.05 P.M.

District Ulhasnagar, Thane.

Ulhasnagar, Thane.

August, 2022.

Goregaon (East), Mumbai-400 063.

R.P. No. 01 OF 2022

BANK OF INDIA

has created a special purpose vehicle-TP Nanded Ltd-to under-

GENESYS INTERNATIONAL CORPORATION LIMITED Regd Office: 73A, SDF-III, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI-400 096 Website: www.igenesys.com; Email: investors@igenesys.com Telephone: 91 22 4488 4488; Facsimile: 91 22 2829 0603 CIN: L65990MH1983PLC029197

ADDENDUM TO THE NOTICE OF 40th ANNUAL GENERAL MEETING

his is with reference to the NOTICE of 40th Annual General Meeting sent to shareholders on 7th September, 2022 for the Annual General Meeting (AGM) of the Members of the Company to be held on **Friday, September 30, 2022** at 3.00 p.m. IST, through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the business as stated in the Notice of the AGM ("Notice").

to include Item no. 9 as a Special Resolution for "Grant of Stock Options to the ESOP SCHEME - 2022" and in this regard we have circulated the Addendum Notice to the 40th AGM for additional agenda Item no. 9 to shareholders on 8th Septembe

Subsequent to the issuance of the AGM notice, an addendum to the Notice is issued a

The members are requested to consider the following resolution at agenda item no. of the notice for your approval. The Addendum shall be deemed to be

This Special business of Item no. 9 is included in the remote e-voting facility commencing from Sunday, September 25, 2022 at 9.00 a.m. to Thursday, September 29, 2022 at 5.00 p.m. The Members are requested to cast their vote either by Remote 2015 and 2015 ACM voting or e-voting at the 40th AGM.

For Genesys International Corporation Limited

Vineet Chopr

Company Secretar

Dated: September 08, 2022

NOTICE (for the attention of Equity Shareholders of the Company) Sub. : Transfer of Equity Shares and Dividend of the Company to Investor **Education and Protection Fund Authority**

NOTICE is hereby given that pursuant to the provision of Section 124 of the Companies

The details of shares and dividend liable to be transferred to IEPF Authority are uploaded on website of the Company at www.rinfra.com and the Shareholders are requested to refer verify their details. Shareholders may also note that the details uploaded by the Company on its website shall be deemed to be adequate notice for the purpose of transfer of shares

For shares held in Physical Form: New share certificate(s) will be issued and transferred

Shareholders may note that both, the unclaimed dividend and the equity share(s) transferred to IEPF Authority including all benefits accruing on such share(s), if any, can be claimed

to the IEPF Authority without any further notice. For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited. the Company's Registered and Transfer Agent at Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32, Survey

Paresh Rathod Company Secretary & Compliance Officer

Date: September 9, 2022 Reliance Infrastructure Limited

19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001 Tel.: +91 22 4303 1000. Fax: +91 22 4303 4662 E-mail: rinfra.investor@relianceada.com, Website: www.rinfra.com

For Reliance Infrastructure Limited

CIN: L75100MH1929PLC001530 Regd. Office: Reliance Centre, Ground Floor,

(S. K. Meshram) DRT-II. MUMBAI

Place : Mumbai

ReLi∆NCe

Act, 2013 and the Investor Education and Protection Fund (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended from time to time, all the share(s) in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years and the dividend declared for Financial Year 2014-15, which remains unpaid or unclaimed for a period of seven years shall be liable to be transferred to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority, on or after November 6, 2022.

to the web-link https://www.rinfra.com/web/rinfra/unpaid-unclaimed-dividend-holders to to IEPF Authority pursuant to the Rules.

In case shares along with dividend are transferred to IEPF-

subsequently to the demat account of the IEPF Authority without any further notice.

b. For shares held in Electronic Form: The shares will be directly transferred to the demai account of the IEPF Authority with the help of Depository Participant(s) without further

back by them from IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules. Shareholders are requested to claim their share(s) and/or unpaid / unclaimed dividend, as stated above, on or before November 1, 2022, failing which the same shall be transferred

No. 116/22, 115/24, 115/25, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500032; Tel.:+91 40 6716 1500 Fax: +91 40 6716 1791, Toll Free No.(India): 1800 309 4001, Email:

...प्रमाणपत्र धारक

मुंबई येथील कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥ ३रा मजला, कुलाबा टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट,

मंबई-४०० ००५.

रिकव्हरी ऑफ डेब्टस् अँड बँकरप्टसी ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ४८ अंतर्गत स्थावर मिळकतीच्या जप्तीचे वॉरंट निशाणी क्र. ११ पढील तारीख: २२.०९.२२ आर.पी. क्र. ०१ सन २०२२

बँक ऑफ इंडिया विरुद्ध

मे. स्नेहल जेम्स प्रा. लि. आणि अन्यप्रमाणपत्र कर्जदार

प्रक १-स्नेहल जेम्स प्रा. लि. ए/३२. विखणी इंडस्टियल इस्टेट. १ला मजला, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३. आणि येथे

> गाळा क्र. १२६. इमारत क्र. २६. १ला मजला, मित्तल इंडस्ट्रियल इस्टेट, मरोळ नाका, अंधेरी (पू), मुंबई-४०० ०५९. श्री. प्रदीप लालचंद बोथरा

अंधेरी (पर्व), मंबई-४०० ०५९. श्रीम. वनिता चमनलाल आवटणे प्रक ३ -४०२/४०४-ए, रिवेरा सीएचएस लिमिटेड, लोखंडवाला टाऊनशिप कॉम्प्लेक्स. आकर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०० १०१.

२९. न्य सपनील. १३. कांती नगर.

येथे सुद्धा ई-२००२/२१०१, व्हेस्परिंग पाम्स, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई-४०० १०१. चमनलाल व्ही. आवटणे प्रक ४ -४०२/४०४-ए, रिवेरा सीएचएस लि., लोखंडवाला टाऊनशिप कॉम्प्लेक्स,

येथे सद्धा ई-२००२/२१०१, व्हेस्परिंग पाम्स, आकुर्ली रोड, कांदिवली पर्व. मंबई-४०० १०१. प्रक ५ - सौ. दीपा चमनलाल आवटणे

आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०० १०१.

ई-२००२/२१०१, व्हेस्परिंग पाम्स, आकुर्ली रोड,

४०२/४०४-ए. रिवेरा सीएचएस लि. लोखंडवाला टाऊनशिप कॉम्प्लेक्स. आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०० १०१. येथे सुद्धा

कांदिवली पूर्व, मुंबई-४०० १०१.

१. ज्याअर्थी (प्र.क) मे. स्नेहल जेम्स प्रा. लि. आणि अन्य यांनी पिठासीन कर्ज वस्ती न्यायाधिकरण क्र. २ मुंबई यांनी काढलेल्या वसुली प्रमाणपत्रामधून वसुली पर्यंत २१/०२/२०२२ पासून साँधे दरसाल १२% दराने पुढील व्याजासह रु. ५,०६,५३,९५३.०६ (रुपये पाच कोटी सहा लाख त्रेपन्न हजार नऊशे त्रेपन्न आणि सहा पैसे मात्र) ची रक्कम चुकर्त करण्यास कसूर केली आहे.

असे आदेश देण्यात येतात की, प्रमाणपत्र कर्जदार तुम्हाला याद्वारे कोणत्याही मार्गाने खालील नमुद मिळकती हस्तांतर किंवा प्रभार निर्माण करण्यापासून निम्नस्वाक्षरीकारांच्या पढील आदेशापर्यंत मनाई आणि प्रतिबद्ध करण्यात येत आहे आणि की, सर्व व्यक्तींना असे हस्तांतर किंवा प्रभाराच्या अंतर्गत कोणत्याही लाभ घेण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे.

तुम्ही २२/०२/२२ रोजी दु. १२.०५ वाजता वसुली अधिकारी वसुली न्यायाधिकरण क्र. र यांच्या समोर हजर राहणे आवश्यक आहे.

मिळकतीचे विवरण

 प्लॉट क्र. यु क्र. ३, सर्व्हें शीट क्र. ६९ उल्हासनगर-४२१ ००५, जिल्हा ठाणे, सीटीएस क्र. २४८०५ उपजिल्हा उल्हासनगर, ठाणे येथे स्थित ''जीन्स वर्ल्ड'' अशा ज्ञात इमारतीमध्ये अनुक्रमे मोजमापित २९३ चौ.फू. आणि ३७३ चौ.फू. (चटई क्षेत्र) १ल्या मजल्यावरील कार्यालय क्र. १०५, १०६ आणि १०८.

 प्लॉट क्र. यु क्र. ३, सर्व्हें शीट क्र. ६९ उल्हासनगर-४२१ ००५, जिल्हा ठाणे, सीटीएस क्र.
 २४८०५ उपजिल्हा उल्हासनगर, ठाणे येथे स्थित "जीन्स वर्ल्ड" अशा ज्ञात इमारतीमध्ये अनुक्रमे मोजमापित प्रत्येकी ३७३ चौ.फू. (चटई क्षेत्र) दुसऱ्या मजल्यावरील कार्यालय क्र. २०१ आणि २०२

३) ए/३२, विखाणी इंडस्ट्रियल इस्टेट, १ला मजला, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०० ०६३.

४) गाळा क्र. १२६, इमारत क्र. २६, १ला मजला, मित्तल इंडस्ट्रियल इस्टेट, मरोळ नाका, अंधेरी (पू), मुंबई-४०० ०५९.

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने सदर **दि. १७ ऑगस्ट, २०२२** रोजी दिले.

प्रति. संबंधित सोसायटी बीएमसी प्राधिकरण



सही/ (एस के. मेश्राम) वसली अधिकारी डीआरटी-॥, मुंबई

Inventure

INVENTURE GROWTH AND SECURITIES LIMITED Registered Office: Viraj Tower, 2nd Floor, Western Express Highway Andhe Mumbai: 400069; CIN: L65990MH1995PLC089838

rievancies@inventuregrowth.com, Website: www.inver Tel. No. 91-22-7114 8500, Fax No. 91-22-7114 8511

NOTICE OF THE 27TH ANNUAL GENERAL MEETING ("AGM"), REMOTE E-VOTING FACILITY AND CUT OFF DATE

Notice is hereby given that the 27th AGM of the shareholders of Inventure Growth & Securities Limited (the "Company") will be held on Friday, 30th September, 2022 at 11:30A.M. through two-way Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set forth in the Notice for the 27th AGM.

compliance with Circular April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020, Januar 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021 and May 20, 2022 respectively ssued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India Companies are allowed to hold AGM through VC / OAVM, without physica resence of the Shareholders at a common venue

In compliance with the aforesaid Circulars and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022, the Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for the FY 2021-22 by email on 8th September, 2022, to all shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participants as on 3rd September 2022. Shareholders may note that the Notice of the AGM along with the Annual Report, instructions for remote e-voting and participation in the AGM through VC / OAVM are also made available on the website of the Company at www.inventuregrowth.com and websites of the stock exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com

Pursuant to Section 108 and other applicable provisions, if any of the Companie Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 as amended from time to time, and the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide remote e-voting facility to al tsmembers to cast their vote electronically on all resolutions as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system platforn (remote e-Voting) provided by Link Intime India Private Limited ("LIIPL") All the members are informed that:

The cut-off date for determining the eligibility of Members to vote is 23"

September, 2022;

Place : Mumbai

Date: 9th September 2022

2. Persons whose names are recorded in the register of members. beneficial owners as on the cut-off date shall be entitled to vote using the remote e-voting facility or at the AGM;

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date, 23rd September, 2022, may obtain the login ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in However, if such shareholder is already registered with LIIPL fo remote e-Voting, then the existing User ID and Password can be used for casting the vote.

The remote e-voting shall remain open for a period of 3 days commencing from 27th September, 2022, 10.00 A.M to 29th September, 2022, 5.00 P.M (both days inclusive);

E-voting shall not be allowed beyond 05:00 P.M. on 29th September 2022. The remote e-voting module will be disabled by LIIPL after 05:00 P.M. IST on 29th September, 2022 and once the vote on the resolution is cast by amember, he / she shall not be allowed to change it subsequently;

Only those Members/ shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting, shall be eligible to vote through $e\hbox{-Voting system in the AGM}.$

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM but shall not been titled

to cast their vote again; The Company has appointed Mr. Dharmesh Zaveri, Practicing Compan Secretaries. Mumbai as the Scrutinizer to scrutinize the e-votino process and voting at the AGM in a fair and transparent manner:

Members will be able to attend the AGM through V C / OAVM or view the live ebcast of the same provided by LIIPL at https://instameet.linkintime.co.in n case Members have any queries regarding remote e-Voting / e-Voting during the AGM, they may address the same to enotices@linkintime.co.ir or Call +91 (022)49186000.

> For Inventure Growth & Securities Limited Bhavi R. Gandhi

Company Secretary

CÁPRI GLOBAL

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड **नोंदणीकृत आणि निगम कार्यालय:** ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३ सर्कल कार्यालयः कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड ९बी, २ रा मजला, पुसा रोड, न्यू दिल्ली-१९००६०.

जोडपत्र 🗤 कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे (सीजीसीएल) प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) हल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकृत अधिकारी द्वारे मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना सुचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/ हमीदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला पटान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (x) अंतर्गत सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतदीनसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीसीएल च्या रकमेसह खालील नमुद पुढील व्याजाच्या अधीन राहील.

अ. क्र.	कर्जदार/हमीदाराचे नाव	तारणमत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना दिनांक आणि रक्कम	कब्जाचे दिनांक			
٤.	(कर्ज खाते क्र. आमच्या अमरावती शाखेचा	प्लॉट क्र. १० भाग, सर्व्हे क्र. ८०/१, मौजे	09-08-7077	०६-सप्टें.,-			
	एलएनसीजीसीएएमएमटीएल०००००७८९२)	तारखेडा, पारगणे बडनेरा, हबिब नगर क्र. १,	₹.	२०२२			
	सना रोडलाईन (कर्जदार)	गल्ली क्र. ०१, अलकरिम मेडिकल वर्धा रोड,	२५,९३,३३४/-				
	मोहम्मदनासिर खान, फरिदा अंजुम मोहम्मद	अमरावती ता. आणि जि. अमरावती, महाराष्ट्र-					
	नासिर	४४४६०१ चे सर्व ते भाग आणि विभाग.					
	(सह-कर्जदार)						
दिकाण : अमगतनी दिनांक : 00 00 2022							

Fullerton India Fullerton India Credit Company Limited

निगम कार्यालय: सुप्रीम बिझनेस पार्क, मजले 5 आणि 6, बी विंग, पवई, मुंबई 400 076 कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, 2002 च्या नियम 8(1) अन्वये)

न्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार हे फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय मेघ टॉवर्स, 3 रा मजला, ओल्ड क्र. 307, न्यू क्र. 165, पुनमली हाय रोड, मधुरावोयल, चेन्नई, तमिळनाडू–600095 आणि कॉर्पोरेट कार्यालय येथे मजला 6, बी विंग, सुप्रिम आयटी पार्क, सुप्रीम सिटी, लेक कॅसल मागे, पवई, मंबई 400 076 चे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट अॅंक्ट, 2002(54 सन 2002) आणि कलम 13 (12) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, 2002 सहवाचता नियम 3 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील नमूद तारखेस **मागणी सूचना** जारी करून खालील कर्जदार यांस सूचनेतील नमूद आणि येथे खालीदेखील नमूद असलेल्या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून 60 दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास खालील कर्जदार असमर्थ ठरल्याने, खालील कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन करण्यात मिळकतीचा ताबा कलम 13 च्या

कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव आणि कर्ज खाते क्रमांक	<u>मागणी सूचना तारीख</u> रक्कम	गहाण स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णन	कब्जाची तारीख कब्जाचा प्रकार
1) सनशाईन एवनिंग्स 2) रामचंद्र शर्मा 3) निर्मला शर्मा (कर्ज खाते क्र.: 172921510641452, 172921310718507, 213220911006420)	14-06-2022 10.06.2022 रोजीस रू. 48,95,430/- (रुपये अट्टेचाळीस लाख पंच्याण्णव हजार चारशे तीस मात्र)	युनिट क्र. 208, 2रा मजला, आचार्य इंडस्ट्रियल इस्टेट, तेजपाल कंपाऊंड, लाठिया रव्बर फॅक्टरी जवळ, साकिनाका अंधेरी पूर्व, मुंबई-400072 येथे स्थित सीटीएस क्र. 1657/1657/1 ते 9, 1657ए धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.	<u>06-09-2022</u> (सांकेतिक कब्जा)
1) राजपुरोहित डेकोरेटर्स आणि कॅटरर्स 2) सोहन सिंग 3) कविता एस. राजपुरोहित 4) कृष्णा कॅटरर्स (कर्ज खाते क्र.: 172901510641559, 172901310737836)	20.05.2022 06.05.2022 रोजीस रू. 2,34,51,143/- (रुपये दोन कोटी चौतीस लाख एक्कावन्न हजार एकशे त्रेचाळीस मात्र)	सेक्टर 1ए, सुपर ट्रान्सफॉर्मर कंपनी समोर, एरोली नवी मुंबई, ठाणे 400708 मध्ये स्थित प्लॉट क्र. 96 आणि 97 मोजमापित 499.97 ची.मी. धारक स्थायर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. पूर्व प्रोप्ना. 9 मी. रूंद रोड, पश्चिम-प्लॉट क्र. 95 आणि मोकळे क्षेत्र, उत्तर- प्लॉट क्र. 98, दक्षिण-15 मी. रुंद रोड.	<u>06-09-2022</u> (सांकेतिक कब्जा)

कोणताही व्यवहार हा फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेडच्या येथे वर नमूद रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या ारणाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टच्या कलम 13 च्या उप–कलम (8) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून जाते.

सही/- प्राधिकृत अधिकारी फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड दिनांक: 09.09.2022 ठिकाण: मुंबई

্যুদ্রা State Bank of India

शाखा-एसएआरबी, ठाणे (११६९७):- १ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ११२, सर्कल रोड क्र. २२, वागळे इंडिस्ट्रियल इस्टेट, ठाणे प. ४००६०४ शाखेचा ईमेल आयडी : sbi.11697@sbi.co.in, लॅन्डलाईन क्र. (कार्यालय): ०२२-२५८०६८६१

स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना

. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. यादारे सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदारांना सचना देण्यात येते की. खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाँण/प्रभारीत असून जिचा अन्वयीक/प्रत्यक्ष/सांकेतिक कब्जा स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, 'जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे ' या तत्त्वावर व खालील अटी व शर्तींवर २६.०९.२०२२ रोजी विकण्यात येणार आहे.

ı			
कर्जदाराचे हमीदारांचे		हमीदारांचे	जिच्या वसुलीसाठी मिळकत विकली जाणार आहे ती थकबाकी
l	नाव	नाव	
l	मे. बालाजी कार्स प्रा.लि.	१. काचंन जांगिड	थकबाकी: रु. ९,९८,८४,९८९.०० + ३१.१०.२०१४ पासूनचे व्याज व
l	संचालक : श्री. श्यामसुंदर बी. जांगिड	२. योगिता एस. जांगिड	प्रभार मागणी सूचना तारीख : ३०.१०.२०१४

मिळकत क्र. १: प्रवर्तक/संचालक, शामसुंदर जांगिड, कांचन जांगिड आणि योगिता एस. जांगिड यांच्या **प्रत्यक्ष कब्जात** असलेला सर्व्हें क्र. ३२६/ए, हिस्सा क्र. ५, प्लॉट क्र ३,उप प्लॉट क्र. बी/१(जुना), नवीन सर्व्हे क्र. ३२६/५, मोहन मिल कंपाऊंड, गाव माजिवडे, घोडबंदर रोड, ठाणे (प) धारक प्लॉट. राखीव किंमत: रु. ४,५८,००,०००/- , इअर: रु. ४५,८०,०००/-

मिळकत क्र. २: प्रवर्तक/संचालक, शामसुंदर जांगिड, कांचन जांगिड आणि योगिता एस. जांगिड यांच्या नावे **प्रत्यक्ष कब्जात** असलेली जमिन आणि रचना सर्व्हें क्र. ३२६/ए, प्लॉट क्र १, घर क्र. २७२/३, मोहन मिल कंपाऊंड, गाव माजिवडे, घोडबंदर रोड, ठाणे (प). राखीव किंमत: रु. १,५५,००,०००/- इअर: रु. १५,५०,०००/-

कब्जाची स्थिती : (प्रत्यक्ष) इसारा अनामत रक्कम (इअर)= राखीव किंमतीच्या १०% बोली वाढविण्याची रक्कम= रु. ५०,०००/-

सहभागाचे पत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ.च्या सादरीकरणाची अंतिम तारीख आणि वेळ = २५.०९.२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं.

ई-लिलावाची तारीख आणि वेळ = २६.०९.२०२२ **वेळ:-** दु १.०० ते दु. २<mark>.००, प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद</mark> विस्तारासह

मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १९.०९.२०२२) स. ११.०० ते द. १.००

(सपंर्क= श्री. रोहित बर्मन-मो.क्र. ९८३४२८२७९७)

इअर ही **एनईएफटी द्वारा https://www.mstceommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp वर** मे. एमएसटीसी लि., द्वारे पुरविलेल्य याच्या/तिच्या/त्यांच्या स्वतःच्या वॉलेट द्वारे हस्तांतर/भरणा करावी. ई-लिलावाच्या अरी आणि शर्ती खालीलप्रमाणे÷

सदर लिलाव बँकेचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मे. एमएसटीसी लि., यांच्यामार्फत त्यांची वेब पोर्टल https://www.mstcecommerce.cor मार्फत करण्यात येईल

करण्याआधी लिलावात ठेवलेल्या मिळकतींवरील भार, त्यांचे मालकी हक्क आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/थकबाकीबाबत त्यांची स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई–लिलावाची जाहिरात म्हणजे बँकेकडून कोणतेही वचन किंवा कोणतेही सांगणे असल्याचा अर्थ काढू नये किंवा तस

यशस्वी खरेदीदार∕बोलीदार यांनी उर्वरित रक्कम ही **खाते क्र. ३१०४९५७५१५५, सीएम एसएआरबी एसएआरसी ठाणे, स्टेट बँक ऑफ इंडिया** खाते (युनिट नाव), आयएफएससी कोडः एसबीआयएन०००६१७०७ मध्ये एनईएफटी द्वारा किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया खाते (युनिटचे **नाव) एसएआरबी ठाणे ११६९७ (शाखेचे नाव) यांच्या नावे कोणत्याही नॅशनलाईज्ड किंवा शेड्युल्ड बँकेचा** डिमांड ड्राफ्टच्या मार्गे भरणा

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या वेबसाईट मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

 Result (note: Including the content of the मचंद्र एन अकुलवार, प्राधिकृत अधिकारी, मोबाईल क्र. ९०४९९९०८२२ आणि चौकशी श्री. रोहित बर्मन-मो.क्र. ९८३४२८२७९७

प्राधिकृत अधिकार

ठिकाण : ठाणे स्टेट बँक ऑफ इंडिया रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/डीआरटीचा सूचना फलक विक्री उद्घोषणा

वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई

एमटीएनएल भवन, ३ रा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई दिनांक: ०७.०९.२०२२ आर. पी. क्र. १७०/२०१२

रिकव्हरी ऑफ डेब्टस् ऑण्ड बँकरप्टसी ऑक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या

दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा बँक ऑफ इंडिया, वडाळा शांखा)..... प्रमाणपत्र धारक

मे. रिलिफ मेडिकल आणि अन्य)....प्रमाणपत्र कर्जदार

प्रक-१: मे. रिलिफ मेडिकल, दुकान क्र. ३ आणि ४, १ ला मजला, अघा इरानी इमारत, कॅरोल रोड, एल्फिस्टन (पश्चिम), मंबई ४०० ०१३ **प्रक-२** : श्री. दिनेश सिंग, मे. रिलिफ मेडिकल चे एकमेव प्रोप्रायटर, दुकान क्र. ३ आणि ४, १ ला मजला, अघा इरानी इमारत, कॅरोल

रोड, एल्फिस्टन (पश्चिम), मुंबई ४०० ०१३ आणि राहणार फ्लॅट क्र. १०१, ए विंग, १ ला मजला, ओस्तवाल नगरी, इमारत क्र. ११ को ऑप हाऊसिंग सोसायटी लि., नालासोपारा (पूर्व), जि. ठाणे.

प्रक-३ : श्री. गौरव बी सिंग, ए-१/१२, अनुपम नगर को-ऑप हाऊसिंग सोसायटी, कल्याण मुखाड रोड, कल्याण (पश्चिम) ४२१३०१.

ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याजासह ह. २७,१२,९१६.२८ च्या वसुलीसाठी मूळ अर्ज क्र. ११/२०१२ मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/ह्कूमाप्रमाणे रु. ६८,०६,८५६.१५ (विक्रीची तारीख म्हणजेच ११.१०.२०२२ पर्यंत) ची रक्कम पुढील व्याज, खर्च आणि प्रभारासह एकत्रित वसुलीयोग्य आहे.

-आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे आदेश

आणि ज्याअर्थी प्र. क. कडून रु. २७,१२,९१६.२८ सह दंड आणि वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत अर्ज दाखल झाल्याच्या **तारीख म्हणजेच म्हणजेच ०८.०३.२०११ पासून मासिक आधारे सहामाही** १२% दराने पुढील व्याज ही रक्कम थकीत आहे. याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत ११.१०.२०२२ रोजी द. ०२.०० ते

इ. ०३.०० दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) **ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली मे. सी–१ इंडिया प्रा. लि.** प्लॉट क्र. ३०१, उद्योग विहार, फेज २, गुरगाव, हरयाणा, पिन– १२२०१५. (सपोर्ट हेल्प डेक्स क्र. : ९१-१२४-४३०२०२०/२१/२२/२३/२४, मोबाईल क्र.७२९१९८११२४/२५/२६ यांच्या वेबसाईट मार्फत **''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल.** संपर्क व्यक्ती: श्री. हरिश गोवडा मोबाईल ९५९४५९७५५५/ जय सिंग, मोबाईल-७७३८८६६३२६).

पुढील तपशिलांसाठी संपर्क : श्री. अविष्कार मिसाळ,

मोबाईल क्र. ९८६९१०७२८२

खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्र. क. क्र. २ यांच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्ट केले आहेत.

परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतन रोकड झालेल्या रकमेतन देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल.

विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हिंतसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल.

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रटी. गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

१. ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत रु. २४,३०,०००/- (रुपये चोवीस लाख तीस हजार मात्र)

२.ज्या रकमेने बोली वाढवायची ती **रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र)** बोलीच्या रकमेवरून किंवा बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल. ३. सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर

अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची. तमाम जनतेकडून सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. **इअर रक्कम रु. २,५०,०००/-/- (रुपये दोन लाख पंन्नास** हजार मात्र) सह कोणत्याही राष्ट्रियकृत बँक /शेड्यूल्ड बँकेच्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरसह मोहोरबंद लिफाफ्यातील प्रस्ताव **०६.१०.२०२२ रोजी सायं. ४.३०** पर्यंत निम्नस्वाक्षरीकारांकडे जमा करणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर **आर.पी. क्र.** १७० सन २०१२ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई यांच्या नावे काढणे आवश्यक आहे. वरील रक्कम/डिमांड ड्राफ्ट/पे

ऑर्डर ही केवायसी दस्तावेजांची रितसर पडताळणी/सादरीकरणानंतर अयशस्वी बोलीदारांना परत करण्यात येईल. ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याचा पुरावा, डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरची प्रत ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करावी. इ.अ.र. आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे ०६.१०.२०२२ रोजी सं. ४.३० पर्यंत. मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाण०३.१०.२०२२ रोजी स. १०.०० ते सायं. ५.०० मध्ये करता येईल.

पॅन कार्ड, पत्ता, पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत आणि घोषणा, जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पृष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी ०६.१०.२०२२ रोजी सं. ४.३० पर्यंत वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥, मुंबईकडे सादर करावी. कसूर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही.

यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून विक्रीची २५% रक्कम आर.पी. क्र. १७० सन २०१२ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरुपात बँकेच्या पुढील कामकाजाच्या दिवशी सं. ४.३० पर्यंत किंवा मुंबई येथील वसुली अधिकारी, डीआरटी-॥, यांच्या खाते क्र. ३००४३२५३८९०, स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई, आयएफएससी कोड क्र: SBIN0005347 मध्ये आस्टीजीए/ एनईएफटीच्या मार्गाने थेट जमा करणे आवश्यक आहे. एकदा बोली सादर केल्यावर ई-लिलाव एजन्सी पोर्टलवर लॉगईन करुन ई-लिलावाच्या बोली प्रक्रियेमध्ये सहभागी होणे बोलीदारांसाठी आवश्यक आहे, कस्र केल्यास इअर निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास शासनाकडे जप्त करण्यात येईल.

खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७५% उर्वरित रक्कम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी, तो दिवस सोडून किंवा जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील प्रदानाव्यतिरिक्त खरेदीदारांना **राजिस्टार, डीआरटी**-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/ - च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/ - पर्यंत २% दराने वसुली अधिकारी-।, डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल. विहित मुद्तीत प्रदानात कस्र केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त

केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिरश्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरून देणे बंधनकारक आहे. मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईल.

कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखन ठेवलेले आहेत.

ı	संच	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या मालकीची	मिळकत किंवा	मिळकत ज्यास	मिळकतीवर करण्यात आलेले
l		असेल तेथे सह-मालकांच्या व सह-मालक म्हणून		बांधील आहे अशा	कोणतेही दावे आणि त्यांच्या
l		अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या	हिश्श्यावर	अन्य कोणत्याही	स्वरुप व मूल्याबाबत अन्य
l		मिळकतीचे वर्णन	निर्धारित महसूल	भारांचे तपशील	कोणतेही ज्ञात तपशील
l	۶.	फ्लॅट क्र. १०१, ओस्तवाल नगरी, इमारत क्र.	उपलब्ध नाही	गहाण मिळकत	उपलब्ध नाही
l		११ को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी,			
l		नालासोपारा (पूर्व), ता. वसई, जि. ठाणे			

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर ७ सप्टेंबर, २०२२ रोजी दिले.



एस. के. शर्मा वसुली अधिकारी. डीआरटी-॥, मुंबई

RELIANCE

(कंपनीच्या समभागधारकांचे लक्ष वेधून घेण्याकरिता) विषयः इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथोरिटी यांना कंपनीचे लाभांश आणि समभागांचे हस्तांतरण

सचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४ नुसार आणि इन्व्हेस्टर रज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (ताळेबंद, लेखा, हस्तांतरण आणि परतावा) नियमावली, २०१६ (नियमावली), वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे, लाभांशासंदर्भात सर्व शेअर(र्स) वित्तीय वर्ष २०१४-१५ करिता घोषित लाभांश आणि सात सात्यत्याने वर्षांकरिता दावा वा भरणा करण्यात आलेले नाही नोव्हेंबर ६, २०२२ रोजी वा त्यानंतर इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ऑथोरिटी यांना हस्तांतरित करण्यात येणाऱ्या सात वर्षांच्या कालावधीकरिता विनादावा वा विनापरतावा तसेच

आयईपीएफ प्राधिकरण यांना हस्तांतरित करण्यात येणाऱ्या दायित्व लाभांश आणि शेअर्सचे तपशील www.rinfra.com कंपनीच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे आणि भागधारकांना त्यांचे तपशील पडताळणीकरिता वेब लिंक https://www.rinfra.com/web/rinfra/unpaid-unclaimed dividend-holders यांचा संदर्भ घेण्याची विनंती आहे. भागधारकांनी हीदेखील नोंद घ्यावी की. कंपनीद्वारे अपलोड करण्यात आलेले तपशील नियमावलीनुसार आयईपीएफ प्राधिकरण यांना शेअर्सच्या हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता पुरेशी सूचना समजण्यात येईल.

लाभांशासह शेअर्सच्या बाबतीत आयईपीएफ यांना हस्तांतरित करण्यात आले आहेः अ. प्रत्यक्ष स्वरूपात धारण शेअर्सकरिता - नवीन शेअर प्रमाणपत्र(त्रे) कोणत्याही पुढील सूचनेशिवार आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यासाठी त्यानुसार हस्तांतरित आणि निर्गमित करण्यात

बी. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण शेअर्सकरिता - शेअर्स कोणत्याही पुढील सूचनेशिवाय डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या मदतीने आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यासाठी त्यानुसार थेट हस्तांतरित करण्यात येईल.

भागधारकांनी हीदेखील नोंद घ्यावी की. नियमावलीतील विहित प्रक्रिया निवडन आयईपीएफ प्राधिकरणाकडून त्यांच्याद्वारे दावा करता येणाऱ्या, असल्यास, अशा शेअर(र्स)वरील अंतर्भूत सर्व लाभांसह आयईपीएफ प्राधिकरणाला दोन्ही, विनादावा लाभांश आणि समभाग हस्तांतरित केले आहेत तमभागधारकांना नोव्हेंबर १, २०२२ रोजी वा तत्पूर्वी वर नमूद केल्याप्रमाणे, त्यांचे शेअर(र्स) आणि/वा न भरणा केलेले/विनादावा लाभांश दाव्यासाठी विनंती आहे, कसूरवार ठरल्यास, सदर कोणत्याही पुढील सूचनेशिवाय आयईपीएफ प्राधिकरण यांना हस्तांतरित करण्यात येऊ शकते.

वरील बाबतीत कोणत्याही चौकशींकरिता, भागधारकांना कंपनीचे प्रबंधक आणि हस्तांतरण दलाल केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड, कंपनीचे नोंदणीकृत आणि हस्तांतरण दलाल सेलिनियम बिल्डिंग, टॉवर बी, प्लॉट क्र. ३१-३२, सर्व्हे क्र. ११६/२२, ११५/२४, ११५/२५, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैद्राबाद ५०००३२, दूरः +९१ ४०६७१६१५००, फॅक्सः +९१ ४०६७१६१७९१, टोल फ्री क्र. (भारत): १८००३०९४००१, ई-मेलः rinfra@kfintech.com येथे संपर्क साधण्याची विनती

> रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरिता कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआयएनः एल७५१००एमएच१९२९पीएलसी००१५३० नोंदणीकृत कार्यालयः रिलायन्स सेंटर, तळमजला १९, वालचंद हिराचंद मार्ग, बलार्ड इस्टेट, मुंबई ४००००१ द्रः +९१ २२ ४३०३ १०००, फॅक्सः +९१ २२ ४३०३ ४६६२ -मेलः rinfra.investor@relianceada.com संकेतस्थळः www.rinfra.com

तारीखः सप्टेंबर ९, २०२२

जीएस महानगर को-ऑप.बँक लि. (शेड्यूल्ड बँक)

प्रशासकीय कार्यालय : तळमजला, हिरामणी सुपर मार्केट, लालबाग, मुंबई - ४०००१२. फोन : ०२२-६८८६०८२६/६८८६०८३७/२४७१२९६४ ईमेल : recovery@mahanagarbank.com

सोने तारण लिलाव नोटीस

बँकेच्या खाली नमुद केलेल्या सोने तारण / रोखपत सोने तारण कर्जदारांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची व व्याजाची वेळेवर परतफेड न केल्याने कर्ज रक्कम थकबाकी झालेली आहे. कर्जाच्या वसुलीकरीता संबधीत कर्जदारांना वारंवार लेखी नोटीस देवून सुध्दा प्रतिसाद न दिल्याने बँकेचे कर्जवसुलीकरीता तारण ठेवलेल्या सोने दागिन्यांचा लिलाव **सोमवार दि. १०/ १०/ २०२२** रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात **दुपारी २.०० वाजता** करण्याचे निश्चित केलेले आहे. तरी इच्छुकांनी वरील पत्त्यावर लिलावावेळी उपस्थित रहावे.

संबधीत कर्जदारांना पुन्हा सुचित करण्यात येते की, त्यांनी घेतलेल्या कर्जाची सव्याज परतफेड लिलावाच्या तारखेपुर्वी करावी **अन्यथा** बँकेकडे तारण असलेले सोने/दागिने लिलावाद्वारे विक्री करुन कर्ज वसुली करण्यात येईल. लिलावाद्वारे प्राप्त झालेली रक्कम संबधीत कर्ज खात्यात जमा केली जाईल. परंतु सोने विक्री करुनही कर्ज रक्कम, व्याज व इतर खर्च वसुल न झाल्यास बाकी येणे रकमेसाठी कर्जदारांच्या विरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० मधील कलम १०१ अथवा ९१ अन्वये दावा दाखल केला जाईल व उर्वरीत कर्जाची वसुली केली जाईल याची नोंद घ्यावी. त्यासाठी होणारा खर्चास व परीणामास कर्जदार जबाबदार राहतील.

अ.नं.	शाखा	कर्जदाराचे नांव	कर्ज क्रमांक	अ.नं.	शाखा	कर्जदाराचे नांव	कर्ज क्रमांक
1	काळाचौकी	श्री. स्टॅनली एडवर्ड बेंजामीन पलांना	ODGLD/248	10	लालबाग	श्री. श्याम यशवंत जाधव	ODGLD/912
2	काळाचौकी	सौ.प्रेमलता स्टॅनली पलांना	ODGLD/224	11	लालबाग	श्री. जर्नादन गोविंद कडव	ODGLD/887
3	काळाचौकी	सौ.प्रेमलता स्टॅनली पलांना	ODGLD/235	12	लालबाग	सौ. संगिता जर्नादन कडव	GLD/17292
4	नागापूर	श्री. बाबासाहेब गणपत जगताप	GLD/734	13	ऐरोली	श्री. राजू नामदेव पाटील	ODGLD/785
5	कामोठे	श्री. लक्ष्मण भगवान शेळके	ODGLD/59	14	उलवे	श्री. उमेश महादेव म्हात्रे	ODGLD/67
6	खारघर	श्री.प्रमोद कुमार ए. पांडे	ODGLD/31	15	उलवे	श्री. उमेश महादेव म्हात्रे	ODGLD/82
7	खारघर	श्री.प्रमोद कुमार ए. पांडे	GLD/270	16	मार्केट यार्ड पुणे	श्री. श्रीकांत बाबुलाल डांगी	ODGLD/61
8	खारघर	श्री.प्रमोद कुमार ए. पांडे	GLD/271	17	मागाठाणे	सौ. ईला सुरेश बावीसे	ODGLD/737
9	लालबाग	श्री. श्याम यशवंत जाधव	ODGLD/868				

-: अटी व शर्ती :-

- १) लिलावापुर्वी रु. ५०,०००/– अनामत रक्कम जमा करणे आवश्यक आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याची फी रु. १०००/– घेण्यात येईल.
- २) इच्छुक खरेदीदारांनी (KYC नियमा प्रमाणे) स्वतःचे ओळखपत्र व निवासाचा पुरावा घेवून येणे आवश्यक आहे. ३) सोने विक्रीसाठी लिलावधारकाचे बिंड रक्कम अंतिम झाल्यास, त्वरीत पैशाचा भरणा करावा लागेल.
- ४) लिलावाच्या अटी व शर्ती बँकेत पहावयास मिळतील व त्या लिलावधारकावर बंधनकारक राहतील.
- ५) लिलाव करण्याचे अथवा रद्द करण्याचे संपुर्ण अधिकार बँक/अधिकृत अधिकारी यांनी राखुन ठेवलेले आहेत. या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार स्विकारली जाणार नाही तसेच कोणतेही स्पष्टीकरण दिले जाणार नाही.

दिनांक : ०९/०९/२०२२

ठिकाण : मुंबई

(श्री. मंजुनाथा कांचन) कार्यकारी संचालक

नि. १३८